



DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: July 30, 2025

To, The Manager-CRD **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai-400001 Ref.: Script Code 521220

To, National Stock Exchange of India Limited The Corporate Relation Department, Exchange Plaza, Plot no. C/1, G Block Bandra - Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400 051 Script Symbol: DAMODARIND

Sub: Publication of Notice of Annual General Meeting in News Paper.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30, 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copy of newspaper publication of Post Dispatched Notice of Annual General Meeting in Business Standard, in English Language and in Mumbai Lakshadeep in Marathi Language on July 29, 2025 for your kind perusal.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully, For Damodar Industries Limited

Indrajit Kanase **Company Secretary**

Encl: Copy of English and Marathi Newspapers

NOTICE is hereby given that the certificate [s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.					
Name of the Face Folio No. No. Of Distinctive Nos. Certificate					
Share Holder [s]	Value		Shares		Nos.
PREMLATA	10	P000853	25	2489301 - 2489325	25240
AGAR					
			10	4986595 - 4986604	90481
			26	8177576 - 8177601	218245
			35	10761951 - 10761985	325461

Date: 29/07/2025 PREMLATA AGAR

NOTICE is hereby given to the public for and on behalf of my clients that they are negotiating with (i) Mrs. Sushila Jitendra Jain.(ii) Mr. Dhruy Jitendra Jain and (iii) Mr. Jitendra Sukanraj Jain (all the three current joint owners of the property) to purchase and acquire from them, the immovable property i.e. Premises No. 3308, admeasuring 566 sq.ft. RERA carpet area equivalent to 52.56 sq.mtr. RERA carpet area alongwith right of use to one Car Parking Space and exclusive usage of balcony admeasuring 30 sq.ft. in Project TenX HABITAT Raymond Realty/Tower H in H-Wing on the 33rd Floor situated on land bearing Survey No. 126B/1/1(Part) ,126B/1/3(part), 127(Part), 128/B, 129/3, 129/1(Part) and 126B/2(Part) of Village Panchpakhadi, Taluka Thane, District Thane and within local limits of Municipal Corporation of Thane. The said Flat No. 3308 and one Car Parking Space shall hereinafter referred to as 'the said Flat' more particularly described in the Schedule hereunder written.

Any person/s having any share, right, title, interest or claim against, or, to, or, ir respect of, the said Flat and/or any part thereof by way of sale, exchange, gift, icense, tenancy, lease, lien, charge, mortgage, trust, easement, partition, suit, decree, maintenance, inheritance, attachment or injunction order, acquisition, requisition, lis-pendens, bequest, possession, statutory notice or otherwise nowsoever, is required to make the same known in writing to the undersigned having office at G-1, Ground Floor, Nilambari, Off. Govindrao Patwardhan Marg, Opp. Portuguese Church, Off Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028, within 10 (TEN) days from the date of publication hereof and obtain an acknowledgment in writing from the undersigned for having received the same, failing which any and all such claims shall be considered as deemed to have been waived and/or abandoned and the transaction in contemplation shall be proceeded with accordingly. In case such transaction is completed/ concluded then in that event such claims, if any, that are not so lodged with the undersigned shall be neither enforceable against the said Flat nor enforceable even against my clients. AND My clients will be entitled to fully enjoy the said Flat in every respect whichever, free of any such share/interest/claims/rights/ entitlements etc. of whatsoever nature against the said Flat or against themselves and/or any person/entity claiming through him/her/them as the case may be.

SCHEDULE ABOVE REFERRED

ALL THAT Premises No. 3308, admeasuring 566 sg.ft, RERA Carpet Area equivalent to 52.56 sq.mtr. RERA carpet area alongwith right of use to one Car Parking Space and exclusive usage of balcony admeasuring 30 sq.ft. in Project Ten X HABITAT Raymond Realty/Tower H in H-Wing on the 33rd Floor, situated on and bearing Survey No. 126B/1/1(Part), 126B/1/3(Part), 127(Part), 128/B. 129/3, 129/1(Part) and 126B/2(Part) of Village Panchpakhadi, Taluka Thane, District Thane and within local limits of Municipal Corporation of Thane. Date: 29.07.2025

ADV. ASHA MORE HIGH COURT, BOMBAY



DAMODAR INDUSTRIES LIMITED Reg. Off.: 19/22 & 27/30. Madhu Estate. Pandurang Budhkar Marg Worli, Mumbai 400 013.

Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575 • Tel: +91 - 022-49763203

• E-mail: cs@damodargroup.com • Website:www.damodargroup.com NOTICE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company is scheduled to be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, August 22, 2025 at 12:00 p.m. in compliance with General Circular No. 19/2021 dated 08.12.2021 and General Circular No. 2/2022 dated 05.05.2022 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are hold the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, the AGM of the Company is being held through VC to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM dated July 24, 2025. Member will able to attend the AGM through VC/OAVM at https://instameet.linkintime.co.in. Member participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act 2013.

n Compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financia statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email address are registered with the Company, Depository Participant (s), through email. The aforesaid documents are also available on the Company's website i.e., https://damodargroup.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited i.e., www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited i.e., nseindia.com and on the website of MUFG Intime India Limited i.e.

nttps://instavote.linkintime.co.in Members of the Company holding shares in physical or dematerilised form, as the case may be as on the Cut-off date i.e. Thursday, August 14th, 2025 (Cut-off date) only shall be entitled to avail the facility to cast their vote (s) by the way of remote e-voting as well as e-voting during the AGM. The voting right of the members shall be in proportior to their share in the paid-up equity share capital of the company as on the Cut-off date The remote e-voting facility will be available during the period as given under below:

Commencement of remote e-voting - Tuesday, August 19, 2025 (9:00 a.m. IST) End of remote E-voting - Thursday, August 21, 2025 (5:00p.m. IST) The Remote- e-voting will not be allowed beyond the aforesaid period and time an remote e-voting disabled module will be disabled by the MUFGINTIME. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

attend the AGM to be held through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') but shall not been entitled to cast their vote again at the said AGM. Any member, who acquires share(s) and become a member of the Company afte dispatch of the Notice of the Meeting and is a Member as on the Cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at cs@damodargroup.com. Helpdesk for Individual Shareholders holding securities in physical mode, Institutional shareholders:

Shareholders facing any technical issue in login may contact MUFG Intime INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 4918 6000

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode: Individual Shareholders holding securities in demat mode may contact the respective

helpdesk for any technical issues rel	ated to login through Depository i.e. NSDL and CDSL.
Login type	Helpdesk details
Individual Shareholders hold securities in demat mode with NSD	ling Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Individual Shareholders hold securities in demat mode with CDS	ling Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 22-23058542-43.
	For Damodar industries Limited
	Sd/-

Indraiit Kanase Date: 29/07/2025 Company Secretary Place: Mumbai

NOTICE

[Tata Consultancy Services Limited]

Registered Office: [Nirmal Building, 9th Floor, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021] NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation

•				
Name[s] of holder[s] [and Jt. holder[s], if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Cert. No.	Distinctive number[s]
Jayalaxmi Purushottam Ganatra Jayant Purushottam Ganatra	Equity Shares of Rs. 1/-	294	B21415751	489371637-489371783 978727048-978727341 480178707-480178853
Place : Mumbai Date: 29.07.2025	C2J0000173 [Folio No]			Purushottam Ganatra holder[s] / Applicant[s]

TENDER NOTICE

PRABHA ENERGY LIMITED

Ambli Bonal Road, Ambli, Ahmedahad - 380058 Phone: 02717 - 488 611, E-mail : pncamd@prabhaenergy.com

	Description of Work	Pipeline Trenching, HDD, Butt Fusion and Commissioning of 4", 6", 8" & 12" HDPE Pipeline for North Karanpura CBM Block, Jharkhand
1	Tender No.	PEL/CBM/NK BLOCK/PIPELINE TRENCHING, HDD, BUTT FUSION AND COMMISSIONING OF 4", 6", 8" & 12" HDPE PIPELINE /07/25

and IOCL, invites tenders from reputed and experienced Service Providers for Pipeline Trenching, HDD, Butt Fusion and Commissioning of HDPE Pipeline for North Karanpura CBM Block, Jharkhand, India.

Interested Service Providers may please visit https://pepl.etenders.in Tender Documents are available for download on e-tender portal

Navi Mumbai Municipal Corporation

Tender booklets will be available on e-tendering computer system at mahatender.gov.in on dt. 29/07/2025. The tender is to be submitted online at mahatender.gov.in For any technical difficulties in the e-tendering process. please contact the help desk number given on this website.

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation. Sian/-

City Engineer

NMMCPRAdv/311/2025 Navi Mumbai Municipal Corporation

Corporate Office : 12A, Abhishree Corporate Park, Opp. Swagat Bungalows BRTS Bus Stop,

Description of Work	
Description of Work	and Commissioning of 4", 6", 8" & 12" HDPE Pipeline for North Karanpura
	CBM Block, Jharkhand

Last date of submission of bid 08 August 2025 at 17:00 Hrs. IST PEL, as a joint operator, on behalf of consortium comprising with PEL, ONGCL

City Engineer Department Tender Notice No. NMMC/CE/123/2025-26

Sr. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)
1	Construction of Scientific Sanitary Landfill Site At Turbhe Waste Processing Facility as Per SWM Rule 2016	9,30,75,406/-
2	Increasing the height of flooring in solid Waste processing Plant at Turbhe landfill.	3,52,03,764 /-

MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.

Registered Office - "Mumbai Bank Bhavan", 207 Dr. D. N. Road, Fort, Mumbai – 400 001. Tel. No. 022 - 2261 7154 – 59, Email – clr@mumbaidistrictbank.com

AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 Sale of immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act).

Notice is hereby given to the public in general and to the Borrower/s and Guarantor/s in particular that the under mentioned property mortgaged to Mumbai District Central Co-Operative bank Limited, the possession of which had been taken by the Authorized Officer of the Bank under S. 13(4) of the Act will be sold by Auction as mentioned below for recovery of under mentioned dues and applicable interest, charges and costs etc as detailed below.

The property described below is being sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is' under the Rule No.8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) for the recovery of the dues detailed as under

M/s. Greeneries Agro Retail Pvt. Ltd.

Borrowers / Guarantors	 Mr. Sachin Shivaji Chavan Vijay Vitthal Tambe Sreekumar Cheramkalam Sreedhar Mr. Praveen Kumar Mr. Ashok Umakant Kapoor Mrs. Revati Ashok Kapoor 		
Total Amount Due as on 30-04-2024 Rs.73,68,51,233/- (Rupees Seventy Three Crore Sixty Eight Lakhs Fifty One Thousand Two Hundred Thirty Three only)		usand Two	
Nature of Physical Possession Possession			
Details of encumbrances over the property, as known to the Bank			
Lot No.	Description of secured assets	Reserve Price	EMD

Lot No.	Description of secured assets	Reserve Price	EMD
1.	Altogether 335 NA Plots bearing Nos.1, 2, 4 to 6, 8, 10, 11 to 14, 16 to 25, 28 to 39, 41 to 43, 52 to 66, 70 to 110, 113 to 120, 124 to 149, 149A, 150 to 156, 160 to 162, 165 to 188, 190 to 247. 249 to 280, 282 to 316, 326 to 335, 339 to 356, 357 to 371, 374, 375, 377, 378, 380, 383 and 384, forming part of Survey No.3, 4, 5 and 6, lying and situated at Village – Bhambe, Taluka – Patan, District – Satara	Rs. 16,75,27,170/-	Rs. 1,67,52,717/-

The details regarding Auction are mentioned below:

Details of

l	Date and time of Auction	14.08.2025 (12:00 PM-01:00 PM)
l	Online Auction Website	https://www.bankeauctions.com
l	Last date for submission of online bids/EMD	12.08.2025 up to 5:00 pm
l	Minimum Bid Increment Amount	Rupee Fifty Thousand Only
	Date and time of inspection of property for intending purchasers	08.08.2025 (01:00 PM till 03:00 PM) Kindly contact the authorized officer one day prior to the property inspection
	Contact details Authorised Officer	sbmhapuskar@mumbaidistrictbank.com; Mobile No.+91 - 9819858608 / 8753875555 Website – https://www.mdccbank.com
	Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer	A/c Name- Authorized Officer A/c N0001111100000281 IFSC Code-MDCB0680001

The details regarding E Austian are montioned hele

The details regarding E Addition are mentioned below.		
Name of Auction Agency	M/s C 1 India Private Limited	
Contact Persons Mr. Balaji Mannur - Mob. : 7977701080		
Help Line nos	07291981124/ 25/ 26	
Email address support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com		
Website	https://www.bankeauctions.com	

TERMS & CONDITIONS:

- The Auction sale is being conducted by Authorized Officer under the provisions of SARFAESI Act with the aid through e-auction. Action/Bidding shall be only through "Online Electronic Mode" through the website https://www.bankeauctions.com M/s. C 1 India Private Limited is the service provider to arrange platform for
- The auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid Document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of the service provider, https://www.bankeauctions.com for bid documents and details of the secured assets put up for auction/obtaining the bid
- above persons of M/s C 1 India Private Limited on https://www.bankeauctions.com; Contact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; World Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080/07291981124/25/26. Email Id: support@bankeauctions.com; Ontact Person Mr. Support@bankeauctions.com maharashtra@c1india.com. Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to the credit of

Bids shall be submitted online only in the prescribed format with relevant details. For details please contact

- A/c No. 001111100000281, Mumbai District Central Co-Operative Bank Limited, Fort Branch, IFSC Code: MDCB0680001 before submitting bids.
- The intending bidders should also submit a copy of the bid form submitted 'online' along with the UTR no. of NEFT/RTGS remittance towards EMD in a sealed cover addressed to the Shri. S. B. Mhapuskar Authorized Officer, Mumbai District Central Co-Operative Bank Ltd.. 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400

- 001 so as to reach the same on or before 12/08/2025 at 5:00 PM. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in E-Auction Sale in the A/c of "M/s. Greeneries Agro Retail Pvt. Ltd."
- On compliance with the above, the bidders shall be provided with the facility of online participation in the inter se auction bidding. Online bidding will take place at the website of https://www.bankeauctions.com and shall be subject to the terms and conditions mentioned herein as well as those given in the bid document. Further the sale shall be in accordance with the SARFAESI Act/Rules.
- No person other than the intending bidder themselves, or their duly authorized agent shall be allowed to participate in the E-Auction.
- The intending participants of the E-Auction may download copies of sale notice, terms and conditions of E-auction, help manual on operational part of E-Auction and process compliance form related to this e-auction from the above mentioned website of service provider i.e. https://www.bankeauctions.com For the purpose of participation in e-auction, the intending bidders must have an active e-mail ID and PAN Number
- It is the sole responsibility of the bidder to obtain the computer terminal system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to connectivity during the course of the bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claim in this regard shall be entertained by the Bank or the E-auction Service Provider.
- Bidders are required to comply with KYC norms and provide self-attested KYC documents online as well as offline. The genunity of the KYC documents is the sole responsibility of the bidder.
- Offers that are not duly filled up or offers not accompanied by the EMD or offers received after the above date and time prescribed herein will not be considered / treated as valid offers, and accordingly shall be
- After expiry of the last date of submission of bids with EMD, Authorized officer shall examine the bids received by him and confirm the details of the qualified bidders (who have quoted their bids on and above the reserve price and paid the stipulated EMD with the Bank along with other factors like valid KYC etc.,) to the service provider https://www.bankeauctions.com to enable them to allow only those bidders to participate in the online inter se bidding/auction proceedings at the date and time mentioned in E – Auction
- 13. Auction will be scheduled for an initial period of 60 minutes followed by unlimited extension of 5 minutes each viz. the auction will run for 60 minutes first and in case there is a valid bid received within last 5 minutes, the auction will get extended for another 5 minutes. The process will continue until there are no valid bids during last 5 minutes.
- 14. In no eventuality the property would be sold below the Reserve Price. 15. The property shall be sold to highest bidder, subject to acceptance of the bid by the secured creditor.
- 16. The successful applicant declared through the process of e-auction shall deposit 25% of the purchase amount (inclusive of EMD), immediately on closure of the E-auction sale proceedings through the mode of payment mentioned in Clause (4). The successful bidder is advised to note the business hours of the Bank to avoid technical issues/default.
- 17. The balance amount of the purchase money shall be paid to the Authorized Officer of Mumbai District Central Co-Operative Bank Limited on or before 15th day from the date of E-Auction or such extended period as agreed upon in writing by the Authorized Officer. In case of any default of respective paymen within the stipulated period, the sale will automatically stand revoked and the entire deposit made by the bidder together with the earnest money shall be forfeited without any notice and the property shall be resold. The defaulting bidder shall not have any recourse/claim against the Bank/Authorized Officer
- 18. The EMD of the unsuccessful bidders will be returned on the closure of the E-auction sale proceedings without interest.
- The successful bidder shall bear the stamp duties, charges including those of sale certificate, registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoing, both existing and future
- The sale certificate will be issued in the name of the successful bidder only and for the successful bid amount as sale consideration, after payment of the entire successful bid amount/closing bid amount and other charges if any.
- The defaulting purchaser/bidder shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- 22. The property is sold in "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WHATEVER THERE IS" in all respects and subject to statutory dues if any. The intending bidders should make discrete enquiry as regards any claim, charges/encumbrances on the properties, of any authority, besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the property before submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely responsible for all future recourses from the date of submission of bid.
- 23. No claim of whatsoever nature regarding the property put for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc will be entertained after submission of the bid/confirmation of sale.
- The Authorized Officer/Bank will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues electricity dues etc or any other dues to the Government, local authority or anybody, in respect of the
- 25. Prospective bidders are advised to peruse the copies of title deed, if any available with the Secured Creditor and also carry out their own inquires to satisfy themselves regarding title to the property, marketability, right interest, encumbrances, dues if any, over the property. It is the sole responsibility of the prospective buyer and no claim against the bank will be entertained.
- The Authorized Officer has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/postpone/cancel the sale or add/delete/change any of the terms and conditions of this sale at any time without prior notice to the owner, bidder, public etc and without assigning any reason.
- The E-Auction sale is subject to the confirmation by the Secured Creditor/Bank. If the borrower/guaranto pays the amount due to the Bank in full before date of sale, no sale will be conducted. The successful bidder shall not have claim in this regard and cancellation of the sale/auction is at the discretion of the Bank. Authorized Officer.
- Mumbai District Central Co-Operative Bank Ltd has appointed M/s C1 India Private Limited as a service provider who will assist the undersigned in conducting the auction.
- Prospective bidders may avail online training on e-Auction from M/s C1 India Private Limited on https://www.bankeauctions.com; Contact Person Mr. Balaji Mannur Mob. : 7977701080 / 07291981124/ 25/ 26 Email Id: support@bankeauctions.com. The intending purchasers can inspect the property with prior appointment at his/her expenses on the time
- and date mentioned above. For inspection of the properties please contact the Authorized Officer Mr. Sami The particulars specified in the Description of property have been stated to the best of information of
- secured creditor and the secured creditor will not be responsible for any error, misstatement or omission. For further details contact the Authorized Officer sbmhapuskar@mumbaidistrictbank.com
- The submission of the bids shall deem that the Intending Bidders have taken all precautions and satisfied
- themselves with respect to the conditions of the secured assets and the terms and conditions of the auction It shall not be open for the Intending Bidders to raise any issue after having submitted the bids and/or participated in the sale proceedings.

Date: 29-07-2025

Authorized Officer

PUBLIC NOTICE

"Shri Ravi Sharoff a Member of the Khar Sukhi Jeewan Co-operative Housing Society Ltd. address at CTS No. E/587, Plot No. 149. KOKIL. 10th Road. Khar West, Mumbai - 400 052 and holding Flat No 102 in the building of the society, has lost in transit the original Share Certificate No. 31 for 35 shares of Rs. 50/- each bearing distinctive numbers from 376 to 410 (both inclusive)."

"A Police complaint for loss of Original Share Certificate was lodged on 02.06.2025 with Khar Police Station. If any person found the same or in possession, shall return the said Original Share Certificate to the undersigned within two weeks hereof. If the society not received the said Original Share Certificate within stipulated period hereinabove, it will proceed to issue a Duplicate Share Certificate by cancelling the said lost Share Certificate No. 31. Place: Mumbai Date: 29.07.2025

For and on behalf of The Khar Sukhi Jeewan CHS

> Sd/-Hon. Secretary

PUBLIC NOTICE

This is to notify all persons that Mrs. Shardaben Vinubhai Shah (née Shah), co-owner of Flat No. 301. "B" Wing. Third Floor, Gokul Divine Co-operative Housing Society Ltd. (CTS No. 687 Part. Survey No. 216/Hissa No. 4 Part: Ward K-West, Murnbai Suburban Districi). measuring 1,000 sq ft super built-up (74,34 sq m built-up), expired intestate on 30 October 2005.

itle Flow of the property:
Mr. Nitin owned 50% share in the property allognwith his mother who was owner of remain 50% share, after her death her share transferred in the name of her legal heirs Mr. N Shah ¼ Mr. Atul shah 1¼ Mr. Pankaj Shah 1¼ A Datta shah 1¼ Further Mr. Atul shah has died a Datta shah 1/4. Further Mr. Atul shah has died and his 14 share further got transferred to his legal heirs Mrs. Harsha Shah, Mr. Nirav Shah, Mr. Bhavesh Shah and Mr. Mihir Shah. All above mentioned legal heirs vide registerec release deed dt 31 August 2018 transferred their respective share to Mr. Nitin Shah.

Vide registered agreement dt 24th December 2018 Mr. Nitin shah sold the said flat to Mr. Nirav Atul shah and Mrs. Alpa Shah.
1. Legal Heirs of Mrs. Shardaben Shah
1. Mr. Atul Vinubhai Shah (since deceased 24 December 2006)
- Widow: Mrs. Harsha Atul Shah
- Sons: Mr. Nirav Atul Shah; Mr. Bhavesh Atul Shah; Mr. Mihir Atul Shah; Mr. Bhavesh Atul Shah; Mr. Mihir Atul Shah; Mr. Shat; Mr. Mihir Atul Shah
2. Mr. Pankaj Vinubhai Shah
4. Mrs. Datta Narendra Shah (née Miss Datta Vinubhai Shah)
Society Shares

Shape Shares

Vinubhai Shah)
Society Shares e registered agreement dt 24th Decembe 8 Mr. Nitin shah sold the said flat to Mr. Nira

Vinubhai Shah)
Society Shares
Share Certificate No. 35, Five Shares (Distinctive Nos. 171 to 175) of Rs. 50 each in Gökuld Winc CHSL. Vacquisition and Release Ded
- Under Agreement for Sale dated 10 October 2003, Mrs. Shardaben Shah and Mr. Nitin Vinubhai Shah purchased the flat.
- Admitted as members and allotted shares on 15 July 2004. rviving heirs executed a Deed of Release

31 August 2018 (registered as BDR-1/10649/2018 at Sub-Registrar Andheri-1), relinquishing the 50% undivided share of the deceased Mrs. Shardaben Shah in favour of Mr. Nitin Vinubhai Shah. Resulting Title virtue of the Release Deed, Mr. Nitin Vinubhai

y virtue of the Release Deed, Mr. Willi Virtubral hah now holds 100% ownership of: - Flat No. 301, "B" Wing, Third Floor, Gokul Divine CHSL

CHSI.

- Five Society Shares (Nos. 171-175)

5. Notice for Claims or Objections
Any person having any claim, lien, charge or interest in respect of the above property or shares is hereby required to send particulars thereof in writing, with supporting documents, to the undersigned within 15 days from the date of publication of this notice. If no objection is received within the stipulated time, it will be assumed that no other claim exists, and the undersigned will complete all transfer and mutation formalities.

Contact for Objections:

Flat No. 301, "B" Wing, Third Floor Gokul Divine Co-operative Housing Society Ltd. Near Kalpana Garage, James Wadi, Irla Junction V. Road, Vile-Parle (West), Mumbai – 400 056 Date : 29.07.2025 Place: Mumbai Mr. Nitin Vinubhai Shah (Sole Owner & Releasee

PUBLIC NOTICE is hereby given to al

concerned that Mr. Paresh Bhupendra Doshi was owner of the premise peing Tenement No. 239 on 2nd Floor. admeasuring 218 Sq. Ft. Carpet area **'said Old Flat"**) in the building knowl as "Bharat Vaishali Co-operative Housing Society Ltd." situated at Building No. 8, 90 Feet Road, Pant lagar, Ghatkopar (East), Mumbai -400 075 ("said Society")

development rights to one M/s. Mava Developers vide Development Agreement dated 24th August, 2005 and the same is duly registered before the Sub Registrar of Assurance bearing Registration No. BDR3/05858/2005 on 25th August, 2005. Pursuant to the aforesaid, Deed of Assignment cum Development Agreement, M/s. Vibha roperties LLP got the development ights of the said Society ide a Permanent Alternate

accommodation Agreement dated 20th February, 2024 executed between M/s. Vibha Properties LLP, eing the Developers therein of the Doshi, being the member therein, the Developers allotted, on ownership pasis, a permanent accommodation remises being Flat No. 1401 on 14th loor, admeasuring 385 Sq. Ft. area equivalent to 400 Sq. Et. RERA Anthurium' of "Bharat Vaishali Cooperative Housing Society Ltd." situated at Building No. 8, 90 Feet Road, Pant Nagar, Ghatkopar (East), Numbai – 400 075 to Mr. Paresh Bhupendra Doshi. Mr. Paresh Bhupendra Doshi is owne

of said Flat. Originally, the said Old Flat

was allotted by Mhada to Bina Virendra Desai. Further, Bina Virendra Desai ransferred the said Old Flat to Mr. aresh Bhupendra Doshi. However the Allotment Letter between Mhada and Bina Virendra Desai and Agreement between Bina Virendra esai and Mr. Paresh Bhupendra Doshi, both the agreements are nable to be traced and are missing. Thus, this Public Notice is issued i order to ensure that if any person is aving in their possession the Allotment Letter between Mhada and Bina Virendra Desai and Agreeme petween Bina Virendra Desai and Mr. Paresh Bhupendra Doshi, and/oi s/are aware about the whereabouts of the aforesaid documents and if is any person/'s is/are claiming any right, title nterest in the said Flat and/or having any objection regarding such Sale shall inform and/or raise their bjection, if any to the Office of

ated this 29th day of July, 2025 Makwana and Associatess 108, Gundecha Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400 001.

he Public Notice.

Mobile No: 9930325555, Email: nakwanaandassociatess@gmail.com

Makwana and Associatess having

heir address at 108, Gundecha

Chambers, Nagindas Master Road,

Fort, Mumbai 400 001 within a period

of 7 days from the date of publication of

PUBLIC NOTICE I, RIJUTA KARTHIK NAIK, W/o Karthil Kedarnath Naik, aged 28 years, currentl esiding at A-30/31, Setu Society Dattatrava Road, Opp. Sarla Nursing Home Santacruz West, Mumbai – 400054, an issuing this public notice to hereby declare to the public at large that on account of m narriage, I have, vide Affidavit dated 24th July, 2025 changed my name from Rijuta

Bharat Shanbhag ("Old Name") to Rijuta Karthik Naik ("New Name"). hereby declare that, Rijuta Bhara Shanbhag alias Rijuta Karthik Naik ("New Name") is the name of one and the same person and that is myself.

declare that henceforth. I shall be know and called as Rijuta Karthik Naik for al purposes and to that effect, the New Name shall be updated in all the documents. Date: 29th July, 2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE I, KEDARNATH JANARDAN NAIK, son o

Janardan Narsinha Naik, residing at 30/31, Setu Co-Operative Housing Society Limited, Dattatray Road, Santacruz (West Mumbai - 400054, hereby notify the general public that my name has been incorrectly ecorded as Kedarnath Janardhan Nai alias Kedarnath Janardan in various Knov Your Customer (KYC) documents, including but not limited to my PAN card, Aadhaa card, Driving License, Passport, banl records and other property / financia records / documents. I wish to clarify tha Kedarnath Janardan Naik and Kedarnat Janardhan Naik alias Kedarnath Janardai refer to the same person being myself. have vide Affidavit dated 24th July, 2025 recorded the same. I am in the process of ectifying and updating the correct spelling of my name as Kedarnath Janardan Naik i all my KYC records including but not limited to my PAN card. Aadhaar card. Driving License, Passport, bank records and other property / financial records / documents.

Date: 29th July, 2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that, (1 Mrs. KAMALA RAJAGOPALAN (2) MR PARTHASARATHY JAGANNATHAN (3) Mrs.USHA ANANTHA SAYANA BHARGAVA and (4) Mrs.SAILAKSHMI JAGANNATHAN are joint owners and bona fide members of ANAND SMRUTI CO OP HSG SOC LTD., PLOT No. 266 Deodhar Road, Matunga, Mumbai 400019. The joint owners had acquired the Fla remises No 501, 5th floor, situated a ANAND SMRUTI CO OP HSG SOC LTD. Plot No 266, Deodhar Road, Matunga Mumbai 400019 admeasuring about 625 sq feet carpet area alongwith one car parking space from late Smt. LAXM PARTHAARTHY being her Legal Heirs Further to this Legal Heir Mrs. Kamala Rajgagopalan has obtained LETTER OF ADMINISTRATION dated 16, 10, 2018 as one of the Legal heir. Now all legal heirs intent to transfer the said Flat to prospectiv purchaser Mr. AKSHAY JAYANTILAL JAIN for valuable consideration

if any person is having any claims, interest in the said Flat premises by way o Loan/Mortgage /Sale /Transfer/ Lien and or any other way if any then the undersigned Advocate hereby invites claims, rights, o objections, if any, then intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no clain and it is free and marketable and clear title Place: Mumbai

Date: 29 07 2025 Adv. S. M. KANADE Advocate High Cour 17, Gold Filled Plaza Sion Bandra Link Road Sion West, Mumbai 400017 9892788290

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to all

Chhotalal Shah and Smt. Kokila Kumarpal Shah are joint owners of premises being Flat No. 17 admeasuring 590 Sq. Ft. Carpet area ("Said Flat") on the 2nd Floor in the building known as "The Shree Sham Samju Co-Operative Housing Society Ltd." situated at Ghanshvar Baug, Building No. 2 , Plot No. 23-24 Hansoti Lane, Cama Galli, Ghatkopa (West) Mumbai - 400 086 ("said Society") standing on all that piece and parcel of land bearing CTS No 133 (part) of Village Kirol, Taluka Kurla Mumbai Suburban District.

Shri. Kumarpal Chhotalal Shah and Smt. Kokila Kumarpal Shah being the ioint owners of the said Flat, wer issued 5 fully paid-up share of Rs. 50 each and bearing distinctive Nos. 81 to 85 (both inclusive) (**"said Shares"**) b the said Society. The said Flat and th said Shares are collectively referred to as the "said Premises"

Further Smt Kokila Kumarnal Shal died on 16th November, 2016 in Mumbai leaving behind her legal heir oeing her Husband Shri. Kumarpa Chhotalal Shah, and five daughter namely – (i) Mrs. Chhaya Jayesh Doshi, (ii) Mrs. Sejal Bhushan Shah (iii) Mrs. Trupti Ajay Shah, (iv) Mrs Manisha Sameer Shah, (v) Mrs Jagruti Neermal Chheda, as her only Heirs and Legal Representatives accordance with provisions of the Hindu Succession Act, 1956 governing succession to her properties. Furthe Shri. Kumarpal Chhotalal Shah died on 5th April, 2021, in Mumbai.

Further, all the aforementioned Fiv

legal heirs have 100% undivided share

of Late Smt. Kokila Kumarpal Shal

and Late Shri. Kumarpal Chhotala Shah and 100% undivided share is equally distributed between the fiv legal heirs i.e. each holding 20% undivided share in the said Premi (i) Mrs. Chhaya Jayesh Doshi, (ii) Mrs Seial Bhushan Shah, (iii) Mrs. Trupti Aia Shah, (iv) Mrs. Manisha Sameer Shah (v) Mrs. Jagruti Neermal Chheda are now intending to sell the said Premises. Thus, if any person/'s who claims to be he legal heir of Late Smt. Kokila Kumarpal Shah and Late Shri Kumarpal Chhotalal Shah and has any claim, interest or any objection egarding the sale of the said Premise s requested to inform and/or raise their objection/'s, if any, regarding the same to the Office of Makwana and Associatess, Advocate, Bombay High Court having their address at 108, 1s Floor, Gundecha Chamber, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400 001 within fifteen (15) days from the date o

oublication of this Notice. Dated this 29th day of July, 2025 Makwana and Associatess

108, Gundecha Chambers, Naginda Master Road, Fort, Mumbai - 400 001 Mobile No: 9930325555, Email makwanaandassociatess@gmail.com



PUBLIC NOTICE I, Akash R Singh, residing at 1301-B, Eversun CHS Ltd, Andheri West, Mumbai – 400061, am the rightful owner of Flat No. 1301-B in the said society. I have lost/misplaced the original Share Certificate No. 72 issued by Eversun CHS Ltd.

I hereby inform the public that if anyone has any claim objection or information regarding any claim, objection, or information regarding the lost share certificate, they should notify th undersigned or the Secretary of the society in writing within 15 days from the date of this

After this period, the society may proceed t issue a duplicate share certificate in my favour Date: 29.07.2025 Akash R Singh Mobile: 8779470745 Place : Mumbai

PUBLIC NOTICE This is to notify all persons that Mrs. Shardaben Vinubhai Shah (née Shah), co-owner of Flat No. 301, "B" Wing, Third Floor, Gokul Divine Co-operative Housing Society Ltd. (CTS No. 687 Part: Survey No 216/Hissa No. 4 Part: Ward K-West, Mumba 3uburban District), measuring 1,000 sq ft super builting (74.34 sq m built-up), expired intestate on 30 lctober 2005.

October 2005.

Title Flow of the property:

Mr. Nitin owned 50% share in the property alognwith his mother who was owner of remaining 50% share, after her death her share got transferred in the name of her legal heirs Mr. Nitin Shah ½Mr. Atull shah144, Mr. Pankaj Shah 144 and Datta shah 1/4. Further Mr. Atul shah has died and bis 14. 4 share further out transferred to his least

his 14 share further got transferred to his legat heirs Mrs. Harsha Shah, Mr. Nirav Shah, Mr. Bhavesh Shah and Mr. Mihir Shah.

Bhavesh Shah and Mr. Minir Shah. All above mentioned legal heirs vide registered release deed dt 31 August 2018 transferred thei respective share to Mr. Nitin Shah.

respective share to Mr. Nitin Shah.
b' Vide registered agreement dt 24th Decembe
2018 Mr. Nitin shah sold the said flat to Mr. Nirav
Atul Shah and Mrs. Alpa Shah.
Legal Heirs of Mrs. Shardaben Shah
1. Mr. Atul Vinubhai Shah (since deceased 24
December 2006)

Mr. Atul Vinubhai Shah (since deceased 24 December 2006)
 Widow. Mrs. Harsha Atul Shah
 Sons: Mr. Nirav Atul Shah; Mr. Bhavesh Atul Shah; Mr. Mihir Atul Shah
 Mr. Nirav Atul Shah; Mr. Bhavesh Atul Shah; Mr. Nihir Atul Shah
 Mr. Nihir Atul Shah
 Mr. Datta Narendra Shah (née Miss Datta Vinubhai Shah)
 Society Shares

Society Shares
- Share Certificate No. 35, Five Shares (Distinctive No. 171 to 175) of Rs. 50 each in Gokul Divine CHSL. cquisition and Release Deed
Under Agreement for Sale dated 10 October 2003, Mrs. Shardaben Shah and Mr. Nitin

Vinubhai Shah purchased the flat.

Admitted as members and allotted shares on 15 July 2004.

All surviving heirs executed a Deed of Palacase.

July 2004.
All surviving heirs executed a Deed of Release or 31 August 2018 (registered as BDR 1/10649/2018 at Sub-Registrar Andheri-1) relinquishing the 50% undivided share of the deceased Mrs. Shardaben Shah in favour of Mr Nitin Yunubhai Shah. Resulting Title
virtue of the Release Deed, Mr. Nitin Vinubha

By virtue of the Release Deed, Mr. Nitin Vinubhai Shah now holds 100% ownership of:
- Flat No. 301, "B" Wing, Third Floor, Gokul Divine CHSI.
- Five Society Shares (Nos. 171-175)
- Notice for Claims or Objections
- Any person having any claim, lien, charge or interest in respect of the above property or shares is hereby required to send particulars thereof in writing, with supporting documents, to the undersigned within 15 days from the date of publication of this notice. The objection is received within the stipulated time, it will be assumed that no other claim exists, and the undersigned will complete all transfer and

Contact for Objection Goldate in Objection of the Control of State of Control of State of Control o

नमुना आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्य राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई,

महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३(४) आणि कंपनी

(स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(५)(अ) आणि

संकेत मर्चंडाईज प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: ५०१, रेस्को-वर्क ०२, सिम्फनी आयटी पार्क ५वा मजला, ए विंग, प्लॉट क्र.१, रहेजा विहार रोड, चांदिवली, मुंबई उपनगर-मुंबई-४०००७२, महाराष्ट्र.याचिकाकत

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ११ जून, २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराः राज्यातुन पश्चिम बंगाल राज्यात येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राटारे त्यांचे आक्षेप **राज पोस्टाने किंवा** गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल ww.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन गरखेपासन १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र. सहकार मंत्रालय. एव्हरेस्ट. ५वा मजला. १००. मरीन डाईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथे पाठवावी तसेच ग्क प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. अर्जदारांच्या वतीने व करित संकेत मर्चंडाईज प्रायव्हेट लिमिटेड सही / - रुपेश रंजन प्रसाद अतिरिक्त संचालक ठिकाण: मुंबई

नम्ना क्र.१६ (उप-विधी क्र.३५) जाहीर सूचना

श्री. विठ्ठल धोंडू गुडुलकर हे श्याम आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. गोकळ टाऊनशिप. बोळींज. विरार (पश्चिम)-४०१३०३ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि दिनांक १६.०७.२००४ रोजीचे भाग प्रमाणपत्र क्र.0१८ नुसार सोसायटीमधील **फ्लॅट** क्र.ए/४०३ चे धारक असून यांचे २६.०२.२०२५ रोजी निधन झाले. मयताने त्यांच्या हयातीत २४.०४.२००६ रोजी त्यांची पत्नी श्रीमती रुक्मिणी व्ही. गुडुलकर यांना १००% शेअरकरिता

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर

शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास

नामांकित केले आहे.

वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी दस्तावेज आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची दावेदार/आक्षेपकाव्दारे

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्वे कामकाजाच्या दिवशी दु.४.०० ते सायं.६.०० पर्यंत

श्याम आशिष कोहौसोलि.करिता **ठिकाण:** विरार सही/-दिनांक: २९.०७.२०२५ सचिव

मुनगंटीवार यांच्या वाढिदवसाची लोकसेवेच्या उपक्रमांनी सुरुवात

चंद्रपूर, दि. २८ : आम दार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढिदवस ३० जुलै रोजी साजरा होतो. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध राज्यभर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. रविवारी

TORLD OF WINNERS

(२७ जुलै) बल्लारपूर येथील सुरुवात केली. ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी विसाप्र (जि. चंद्रपुर) येथील मातोशी जेष्ठांसाठी अन्नदान भेटवस्तू ਕ वितरणाच्या कार्यक्रमाने उपक्रमाची लोकसेवेच्या

चेतना एज्युकेशन लिमिटेड सीआयएन क्र.: एल५८१९१एमएच२०२४पीएलसी४१७७७८

कार्यालय: ४०१, ई-विंग, बी आणि सी ब्लॉक, ट्रेड लिंक, कमला मिल डेलिस्ले रोड, मुंबई-४०००१३.

वेबसाईट : www.chetanaeducation.com; ईमेल आयडी: inquiry@chetanaeducation.com २री वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंगची सूचना

देण्यात येते की, **चेतना एज्युकेशन लिमिटेड** ('कंपनी') ची **२री वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' मंगळवार, १९ ऑगस्ट २०१५ रोजी स. ११:०० वा.**(भाग्रवे) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉॉझटरी लिमिटेड (**एनएसडीएल**) द्वां ग्रदान केलेल्या व्हिडिओ कॉन्फरिसिंग ('व्हीसी') / अन्य दूकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') सुविधेद्वारे **२१ जुलै २०२५** च्य सूचनेम<u>ध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्शा करण्याकारेता आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ आणि</u> ्बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स), रेग्युलेशन्स, २०१५ अंतर्गत सर्व लागू तरतुदी सहवाचिता सर्व नियम, परिपत्रके इत्यादींचे पालन केले जाईल. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०१, ई-विंग, बी अँड र्स ब्लॉक ट्रेड लिंक, कमला मिल, डेलिसल रोड, मुंबई - ४०००१३, महाराष्ट्र, भारत येथे मानले जाईल.

न्या सदस्यांनी **२५ जुलै २०२५** पर्यंत कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागींक यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला आहे, त्यांना २ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षि अहवालाला मान्यता देणारी सूचना **सोमवार, २८ जुलै २०२५** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. वरीत कागदपत्रे कंगनीच्या वेबसाइट www.chetanaeducation.com/company वर आणि कंपनीचे इक्रिटी रोजर्स सूचीबर् मसलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजेच एनएसई लिमिटेडच्या वेबसाइट www.nseindia.com वर आणि शनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपल आहेत. पुढे, ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना २ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि आर्थिक अहवाल २०२४-२५ साठी वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेबलिक असलेले पत्र पाठवले जाईल

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना

कंपनी कायता, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतुर्वीनुसार, कंपनी तिच्य ागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या प्रस्तावावर त्यांचे मतदान करण्यास सक्ष हरण्यासाठी ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. कंपनीने एनएसडीएलची सेवा घेतली आहे, जी रिमोट ई व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या ठिकाणाहन ई-व्होटिंग) वापरून भागधारकांना मतदान करण्याची ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल . सेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग (एजीएममध्ये ई-व्होटिंग) देखील प्रदान करेल. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेल हणजेच **मंगळवार. १२ ऑगस्ट २०२५** रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा दिपॉदिएरीजदारे राखलेल्या लाभार्थी मालकांच णीमध्ये नोंदवले गेले आहे, तो एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. रिमोट ई-व्होटिंगमारी तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेत प्रदान केली आहे. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सच

-वोटिंग अनुसूचीची माहिती खालीलप्रमाणे आहे:

९. रिमोट ई-विटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी **मंगळवा १२ ऑगस्ट २०२५** ही अंतिम तारीख आहे.

. रिमोटई-बोर्टिग **शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, १८ ऑग** २०२५ रोजी सायं.०५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल.

नदनंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद करेल. भागधारकाचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या भरण केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील, जे कट-ऑफ तारखेला असेल. एकदा ठरावाव मतदान झाल्यानंतर, भागधारकांना नंतर त्यात बदल करण्याची किंवा पन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जें ाधारक एजीएममध्ये व्हीसी सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले नसेल आणि अन्य यांना असे करण्यास मनाई नाही, तेच एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या भागधारकांनी रिमोत -व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती गणसंख्ये मोजली जाईल, परंत अशा भागधारकांना एजीएममध्ये पन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

-वोटिंग किंवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याबाबत कोणतेही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असलेल्या 'हेल्य/एफएक्यू' विभागाअंतर्गत वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिल शकता किंवा एनएसडीएल हेल्पलाइनला १८०० १०२० ९९० / १८०० २२४४ ३० वर कॉल करू शकता. शेअसेशी संबंधित प्रश्नांसाठी, सदस्य कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात: MUFG Intime India Private Limited पत्ताः सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३, गराष्ट्र, भारत; ईमेल: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com दूरध्वनी: ०२२-४९१८६२७०

मंडळाच्या आदेशानुसार, चेतना एज्युकेशन लिमिटेड सही/ अनिल जयंतीलाल रंभि दिनांक: २८ जुलै २०२५ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचाल ठिकाण: मुंबई डीआयएन: ००३३२२४१



ऑक्सिस/एसएजी/एएम/२०२५-२६/२२६, ७ जुलै, २०२ मे. **यण बिल्डर्स.** १ला मजला. यश सिग्नेचर. सायन ट्रॉम्बे रोड, टेलिकॉम फॅक्टरी समोर, देवनार, चेंबूर पुर्व-मुंबई-४०००८८ . श्री. पारस सुंदरजी देधिया, १८, माबेह्या मेन्शन, सेन्ट्रल ॲव्हेन्यु रोड, चेंबूर, मुंबई-४००७५१. कुमारी कश्मिरा पारस देधिया, १८, माबेह्या मेन्शन, सेन्ट्रल ॲव्हेन्यु रोड, चेंबूर, मुंबई-४००७७

प्रति महोदय/महोदया.

) सरफायसी कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या कलम १४ अर्जावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी १९वे न्यायालय, एस्प्लेनेड,

. गंनी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२३ रोजी दिलेला आदेश. १) २८ फेब्रवारी २०२४ रोजीची ताबा सचना

संदर्भ क्र.: ॲक्सिस/एसएजी/एएम/२०२३-२४/५८६ असलेले ताबा सूचना पत्र

विषय: विमोचन सुचना

क्षणुराऽस्थान अड रिकन्ट्यूबन आर्क फाबना।ज्यावन अस्त्रस्थ अड एन्कासम् आर्क सावपुराद इरस्ट अयर, राउए (सरकाशसा अव या करम १३(२) अर्थान जारी केरना आमच्या कंप्यन केरान्या गाणां प्रत्येकचा युड आणी मानानीय मुख्य अतिक्ति मुख्य महाना इंडिफिक्ती ११वे न्यायानय, एस्पनेचेड सुंबई योनी दिलेल्या कंप्यन आदेशाच्या अशुणाने, आराणीय कोटे कमिश्नत यांनी २८ फेब्रुवारी १०२१ रोजी खाली रिलेल्या असूच्यीमध्ये दिशेषतः वर्णन केरेल्या सुरक्षित मात्मनेचा प्रत्यक्ष तावा घेतला आंक्षे आणी तंत्र अस्मिस स्वे लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याचक्रे सोमवला आहे. त्यानंतर आसी सुरक्षित मात्मनेच्या ताव्याबदल विश्ववृरीटी इंटरेस्ट (एम्फोसींट यम. २००२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे.

ायसी कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीनुसार सिक्युरिटी रिडीम करण्याची वेळ आमच्या बँकेने विक्री सूचना

सरफायसी कावधाच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीनुसार सुरक्षित मालमत्ता रिडीम करण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांची है सुचना जारी करण्यात येत आहे. . सांगितल्याप्रमाणे रिडीम करण्यात अयशस्वी झाल्यास. आमची बँक सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम. २००२ च्या नियम ८(६

वतीत कृपया बँकेच्या खाली स्वाक्षरी केलेल्या अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा

आपला विश्वासु, अतुल मिश्रा, सहाय्यक उपाध्यक्ष व सरफायसी कायद्याअंतर्गत अधिकृत अधिकारी रचनात्मक मालमना समुह, ७वा मजला, ॲक्सिस हाऊस, पी.बी. मार्ग, वरळी, मुंबई–४०००२५. मोबाईल क्र.:१८२१३६६७८०, इंमेल: atul10.mishra@axisbank.con

अनुसुची मालमत्ता अर्थात कार्यालय क्र.३०८, जोशी चेंबर्स, ओरियन चेंबर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ६६बी, अहमदाव ट्रीट, आयर्न मार्केट, कर्णाक बंदर, मस्जिद (पूर्व), मुंबई-४००००९, क्षेत्रफळ ३६९ चौ.फू., एफमी क्र.६६, डिव्हिजन प्रिन्स डॉक, तळमजला + ५, सन १९९२ मध्ये बांघलेल्या लिफ्टसह, त्यावर फर्निचर आणि फिक्सचर, उपकरणे, यंत्रसामग्री-स्थिर आणि जंगम अशा इतर मालमत्तांसह ारती बांधल्या आहेत. **श्री. पारस सुंदरजी देढिया** यांच्या मालकीच्या त्यावर असलेल्या इतर कोणत्याही मालमत्तेची रचना करते मालमत्ता अर्थात कार्यालय क.×०२. जोशी चेंबर्स. ओरियन चेंबर प्रिमायसेस को=ऑपरेटिव्ह सोसायटी लि.. ६६बी. अहमदाब

स्ट्रीट, आयर्न मार्केट, क्यांक बंद, मस्पिद (पूर्व), मुंबई-४०००९, क्षेत्रफळ ३६९ ची.फू. एफ्पी क्र.६६, डिव्बिक्त फिस्प डॉक, तळम्बर + ५, सन १९९२ मध्ये बांधलेल्या लिफ्टसह, त्यावर फर्निचर आणि फिस्पचर, उपकरणे, वंत्रसामग्री-स्थिर आणि जंगम अशा इतर मालमतांस इमारती बांधल्या आहेत. **कुमारी करमीरा पारस देडिया** यांच्या मालकीच्या त्यावर असलेल्या इतर कोणत्याही मालमतेची रचना करते. दिनांक: २९.०७.२०२५, ठिकाण: मंबर्ड सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि



सीआयएन:एल९९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

नोंद. कार्या : मन हाऊस, १०१, एस.व्ही रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दर::0२२-६६४७५००, फॅक्स क्र::0२२-६६४७७६००, वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:cs@maninds.org

सूचना गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसार, **वित्तीय वर** २०१७-१८ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले व दावा न केलेले शेअर्स **०३.११.२०२५** रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिल्लक लाभाशसंदर्भातील संबंधित शेअर्समुद्धा आयईपीएफकडे हस्तांतरीत केले जातील.

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणास कायद्याचे न्यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे असे शेअर्स हस्तांतरीत केले जाणार नाहीत. तथापि. संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश/तारण/गहाणवट इत्यादीचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत.

सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांना वैयक्तिव पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांर्च संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com) वेबसाईटव अपलोड करण्यात आले आहे.

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दावा केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळून पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपर्न नेबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात **२९ ऑक्टोबर, २०२५** रोर्ज किंवा त्यापूर्वी कळवावे, जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयईपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत त्यांचे अज प्रक्रियेत घेता येतील, कंपनी संपर्क तपशील: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपाल (प.), मंबई-४०००५६, **दर.:**०२२-६६४७७५००, **ई-मेल: <u>cs@maninds.org</u> आणि** आरटीएचे संपर्क तपशील : सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-मेल: <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.</u>

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम् माणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर, कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की, कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि तं आयईपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कपर पढ़े नोदं घ्यावी की. आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित

. गागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल. भागधारकांनी पढ़े याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचा केला पाहिजे आणि आयर्डपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दय्यम भागप्रमाणपत्र जारी करण्याच्या बाबतीत परेशी सचना मानली जाईल.

कृपया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि आयर्डपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयर्डपीएप प्राधिकरणाकडन नियमांमध्ये नमद केलेल्या प्रक्रियेचे अनसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही समभागांवर जर असल्यास, प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह सामायिकधारक आयङ्पीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या लाभांः आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात.

मन इंडस्टीज (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

MAN

सही/-राहल रावत

ठिकाण : मुंबई

दिनांक : २९.०७.२०२५

या कार्यक्रमात ЗŦТ. सूधीर मूनगंटीवार यांना जेष्ठ भाग्य नागरिकांचे आशीर्वाद घेतले. ते म्हणाले, 'समाजाच्या या आधारस्तंभांप्रती आपूलकी आलं,'

आणि सन्मान व्यक्त करण्याची संधी मिळाली. हे माझं खरोखरच ज्येष्ठांच्या आहे. प्रेम डोळ्यांतील आणि आशिर्वादांनी मन गहिवरून अशी भावनिक

जाहीर सूचना

याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येत आहे की, श्री. मार्सेल एल. डायस आणि श्रीमती मेरी एम. डायस हे दोघे संयुक्त मालक आहेत, फ्लॅट क्र. २०१, बिल्डिंग क्र. ९२, पूनम कॉम्प्लेक्स, ८९-९३ँ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पूनम कॉम्प्लेक्स, शांतिपार्क, मीरारोड (पूर्व), ठाणे - ४०११०७ येथील.

श्री. मार्सेल एल. डायस यांचे दिनांक २१/०२/२०२१ रोजी निधन झाले असून, त्यांनी कोणतीही नामनिर्देशना (नोमिनेशन) केलेली नाही. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती मेरी एम. डायस व दोन मुली कु. मोलिन जेनिफर डायस आणि कु. मेलीटा अविलोन डायस याच कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या मालमत्तेवर उत्तराधिकारी होण्यास पात्र आहेत.

वरील पार्श्वभूमीवर, जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना वरील नमूद मालमत्तेबाबत कोणताही हक्क, शीर्षक, व्याज, हिस्सा किंवा दावा, किंवा विक्री, भाडेपट्टा, शुल्क, वसीयत, भेट, देवाणघेवाण, तारण किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील अंडचण अथवा हक्क असेल, तर त्यांनी या नोटीसेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत योग्य ती कागदपत्रे सादर करून, खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आपली हरकत नोंदवावी

अन्यथा, या कालावधीत हरकत नोंदवली न गेल्यास, अशा सर्व दावे/हरकती अनुज्ञेय नसतील व माझ्या ग्राहकांवर त्यांचा कोणताही परिणाम अथवा बंधनकारकता राहणार नाही. सही/-

अंड. सुधीर जे पाटकर

ए/६४, विजय अपार्टमेंट-१, विजय नागरी, वाघबिल, दिनांक: २५/०७/२०२५ जी.बी. रोड, ठाणे-४००६१७. मोबा. ९८३३६३१३१८

लिखामी कन्सल्टींग लिमिटेड

सीआयएन: एल४५२०९एमएच१९८२पीएलसी४४३००३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय १, २रा मजला, प्लॉट क्र.३०८/३१०, दारुवाला इमारत डॉ. कावसजी होरमसजी लेन, काळबादेवी, मुंबई-४००००२, महाराष्ट्र. ई-मेल:info@likhamiconsulting.com, वेबसाईट:www.likhamiconsulting.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५	संपलेली मागील तिमाही ३१.०३.२०२५ (संदर्भ टीप क्र.२)	संपलेली संबंधित तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
र्यचलनातून एकूण उत्पन्न	98.00	32.50	93.90	६ ७.७0
लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ठर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष धारण बाबपूर्व)	9.3८	૨૧.૦૬	२.४२	\$0.09
रपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ गेटा) (अपवादात्मक आणि/किंवा शेष साधारण बाबनंतर)	9.3८	૨૧.૦५	૨. ४२	\$0.0 ९
रानंतर कालावधीकरिता निव्वळ हा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ वा विशेष साधारण बाबनंतर)	9.3८	२ १.0५	2.82	२ १.८७
लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न जालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) ज्यानंतर) आणि इतर सर्वकष पन्न (करानंतर))	9.36	૨૧.૦૬	2.82	२ १.८७
र समभाग भांडवल	९९५.00	९९५.00	९९५.00	९९५.00
बीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात ल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव ळून)	-	-	-	२४९५.५५
पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) गंपलेले वर्ष वगळता षिंकीकरण नाही) ठ व सौमिकृत (ईपीएस)	0.09	0.29	0.03	0.22
ांपले र्षिकी	ले वर्ष वगळता करण नाही)	ले वर्ष वगळता किरण नाही)	ले वर्ष वगळता करण नाही)	ले वर्ष वगळता करण नाही)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकत्रित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीच्य www.likhamiconsulting.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.cse-india.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

39 मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे 39 मार्च, २०२५ रोजी संपलेल्या . संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या तृतीय तिमाहीपर्यंत वर्ष ते तारीख आंकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आंकडे आहेत.

क्युआर कोड स्कॅन करा आणि पशीलांमध्ये आर्थिक निकाल पहा.



मंडलाच्या आदेशान्वर लिखामी कन्सल्टींग लिमिटेडकरिता बाबु लाल जैन एमडी आणि सीईओ

दिनांकः २८ जुलै, २०२५

ठिकाण: मुंबई

डीआयएनः ०२४६७६२२ दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड



नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख कमांक: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ दुर.:+९१-०२२-४९७६३२०३,

ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम)

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५ रोजी दु.१२.००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण गरिपत्रक क्र.१९/२०२१ दि.०८ डिसेंबर, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दि.०५ मे, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि अन्य इतर परिपत्रके तसेच सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे. २०२२ (यापढे सेबी परिपत्रके म्हणन संदर्भ) नसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यास कंपनीला आदेशानसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमान (ओएव्हीएम) संपन्न होईल. तद्नुसार दिनांक २४.०७.२०२५ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर व्हीसी मार्फत होणाऱ्या कंपनीच्या एजीएममध्ये विमर्ष केले जाईल. सदस्यांना <u>https://instameet.linktime.co.in</u> व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सहभागी होणाऱ्य सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल आवश्यक परिपत्रकानुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४–२५ करिता वित्तीय अहवाल तसेच मंडळ अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज कंपनीच्या सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज . कंपनीच्या <u>https://www.damodargroup.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि एमयुएफजी इनटाईम इंडिया लिमिटेडच्या https:// instavote.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोंद दिनांकीत अर्थात <mark>गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५</mark> रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधार असणाऱ्या कंपनीचे सदस्य यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

रिमोट ई-वोटिंग सविधा खाली दिल्याप्रमाणे कालावधीत उपलब्ध असेल. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ : मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५ (स.९.००वा. भाप्रवे)

रिमोट ई-वोटिंग समाप्ती : गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५ (सायं.५.००वा. भाप्रवे) उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य असणार नाही आणि लिंक इनटाईमद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु सदर एजीएममध्ये पन्हा मत देता येणार नाही.

जर कोणा व्यक्तीने सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास cs@damodargroup.com वर विनंती पाठवून युज आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. वास्तविक स्वरुपात/संस्थांत्मक भागधारक प्रतिभती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्क

तांत्रिक समस्या असणाऱ्या भागधारकांनी कृपया संपर्क लिंक इनटाईम इन्स्टावोट हेल्पडेस्क यांच्याकडे enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवावी किंवा दुर.:०२२-४९१८६००० वर संपर्क

डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्क:

	। इमेंट स्वरुपति प्रतिभूती घरिण वयक्तिक भागघरिकानी लागइनबाबत तात्रिक समस्यकारता । इपाई		
	संबंधित हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.		
	लॉगइन टाईप	हेल्पडेस्क तपशील	
	एनएसडीएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती	तांत्रिक समस्या असणारे सदस्यांनी evoting@nsdl.co.in	
	धारण वैयक्तिक भागधारक	वर विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व	
		१८००२२४४३० वर संपर्क करून एनएसडीएल हेल्पडेस्कला	
		कळवावे.	
	सीडीएसएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती	तांत्रिक समस्या असणारे सदस्यांनी	
	धारण वैयक्तिक भागधारक	helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती	
		पाठवून किंवा दुर.क्र.०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-	
		२३०५८५४२-४३ वर संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्कला	
		कळवावे.	

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

कंपनी सचिव

प्रतिक्रिया यावेळी आ. मुनगंटीवार

आ.मूनगंटीवार यांच्या ३० जुलै रोजी येणाऱ्या वाढिदवसाची सुरुवात समाजातील ज्येष्ठ

च्या कलम १३(२) अंतर्गत

झाली. या कार्यक्रमाचे आयोजन अमोल झाडे आणि त्यांच्या टीमतर्फे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल झांडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आमदार मनगंटीवार यांनी विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल,शहराध्यक्ष रणंजय सिंग,ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल

मोरे, अजय जयस्वाल मान्यवर उपस्थित होते.

निविदा सूचना

नागरिकांच्या रनेहाशी नाते जडवत, अत्यंत

भावनिक आणि सेवाभावी वातावरणात संपन्न

यांनी व्यक्त केली.

खालील काम करण्यासाठी पात्र कंत्राटदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

१) ४ सोसायटी लॉबी सुशोभीकरण २) तळघर आणि ड्राइव्हवे रंगवणे आणि दुरुस्तीचे काम

३) पोडियम वॉटरप्रूफिंग आणि इतर संलग्न कामे

सोसायटी : ऑर्चिड ट्युलिप जांगिड एन्क्लेव्ह, लक्ष्मी पार्कसमोर, कनाकिया रोड, मिरारोड पूर्व-४०११०७. निविदा फॉर्म सोसायटी कार्यालयात उपलब्ध आहेत आणि २९ जुलै-३१ जुलै रोजी स.१० ते सायं.५ वाजेपर्यंत जमा करता येतील. निविदा दस्तावेजांची किंमत रू.५०००/- ना-परतावा आहे, जी ऑर्चिड ट्युलिप जांगिड एन्क्लेव्ह कोहौसोलि.च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे ०३ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जमा करावे.

पात्रता निकष

निवासी व्यावसायिक इमारतींच्या दुरुस्तीचा कंत्राटदाराला किमान ५: ८ वर्षांचा अनभव असावा.

सुर्योद्य रमॉल फायनान्स बँक लिमिटेड नोंद. व कॉर्प. कार्यालयः ११०१, शाख टेरेसेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, सीबीडी SURYODAY बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. सीआयएन: यु६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ अतर्गत मे. सुर्योदय स्माल फायनान्स बँक लिमिटेड (एसएसएफबीएल) रे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलग १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत वितरीत केलेल्या मागण सूचनेनुसार कर्जदार/सह-कर्जदार /जामीनदार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम तसेच करारदराने त्यांबरील पुढ़ील ट्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते, खाली दिलेल्या सूचनांचे प्रकाश आणि तुमच्यावर पर्यायी सेवेचा मार्ग देण्यात येईल. कर्जाच्या योग्य परतफेडीसाठी प्रतिभूती म्हणून, खालील प्रतिभूत

नता अनुक्रम उत्तर कागदार, सह-कागदार, गामानदार पा	ना एसएसएकबाएलकड तार	ગ ઇવલા બાહ.
कर्जदार / सह–कर्जदार/ जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	१०.०७.२०२५
२२७०००००३२७९, २२७०००००३४४५,	एनपीए दिनांक	०४.०७.२०२५
२७०००००३२८०, १. श्रीमती सावित्री गणेशकुमार	एकूण थकबाकी	०७.०७.२०२५ रोजी
शेहरा, गणेशकुमार टी. बोहचा यांची पत्नी, २. श्री.	रक्कम रू.मध्ये	रू.२२,२१,२७९.८९
गणेशकुमार टी. बोहर, तुलाक्षे यांचा मुलगा		
भूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन: जागा क्र.फ्लू	टि क्र.४०१, क्षेत्रफळ ५०.०६	चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ४था

मजला, ए विंग, सिद्धीविनायक प्रतिमामधील इमारत क्र.१, बांधकाम १/६/१०, १/६/११, १/६/१२, १ ६/१३, गाव कोयनावले, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई-४१०२०८ येथील स्थावर मालमत्तेचे सव भाग व खंड

२१७०८०००१४६४ व २१७०००००१४६५ १. श्री. अर्शद राज्जक मुलानी, राज्जक धोंडी मुलानी यांचा मुलगा, २. कुमारी आयेशा अर्शद मुलानी, अर्शन मुलानी यांची पत्नी.	मागणा सूचना दिनाक	१६.०७.२०२५
	एनपीए दिनांक	09.06.2024
	एकूण थकबाकी	१४.०७.२०२५ रोजी
	रक्कम रू.मध्ये	₹.२४,८४,0२३.0८
प्रतिभूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.२०		
को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत,	, कोपर खैरणे, नवी मुंबई-४०	००७०९, ता. व जि. ठाणे,
गावठाण विस्तारीत योजना १२.५% योजने अंतर्गत जमीन, प	लॉट क्र.ए-१६१, कोपर खैर	णे, सेक्टर-१९, गेस, नवी

मुंबई-४००७०९, ता. व जि. ठाणे (क्षेत्रफळ सुमारे २०० चौ.मी.) येथील जागेचे सर्व भाग व खंड.				
२१७०२०००३०१६ व २१७०४०००३०१७	मागणी सूचना दिनांक	१६.०७.२०२५		
 श्री. कैलाश रामदास देशमुख, रामदास देशमुख यांचा मुलगा, २. कुमारी शुभांगी कैलाश देशमुख, रामदास चिंधु देशमुख यांची मुलगी 	एनपीए दिनांक	०९.०७.२०२५		
	एकूण थकबाकी	१५.०७.२०२५ रोजी		
	रक्कम रू.मध्ये	रू.१७,२४,३४६.६७		
प्रतिभूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्र.२, तळमजला, विंग क्र.बी, क्षेत्रफळ ५४.८४ चौ.मी., ओम साई				
Track of the second sec	ar v / 9 s. riaifera rft ffrrr	य १२०४ मान कोन्यानी		

प्राधिकत अधिकारी, सर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटे

ता. खालापूर, जि. रायगड-४१०२०३ (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: २९.०७.२०२५ AMBIT Finvest AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

Pragati ke partner कॉपोरेट कार्या.: कनाकिया वॉल स्ट्रीट, ५वा मजला, ए ५०६-५१०, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे (नियम ८(१))

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड**, यांचे **नोंदणीकृत कार्यालय**–ॲम्बीट हाऊस, ४४९, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, **कॉर्पोरेट कार्यालय: क**नाकिया वॉल स्ट्रीट, ५वा मजला, ए ५०६-५१०, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद कर्जदारांना सदर सूचना प्राप्ती तारखेपासून **६० दिवसांच्या** आत खाली नमुद रेक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे मागणी सूचनेत वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नेयम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद तारखांना घेतलेला आहे.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांचे नाव व कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
१. जे एफ पांकी, २) दुबे कांचन राजेश, ३) दुबे कांचन राजेश,	२६.०३.२०२५, दिनांक १८.०३.२०२५ रोजी देय रक्कम	ताबा प्रकार
स्वर्गीय श्री. राजेश रामबचन ऊर्फ हंसराज दुबे यांचे कायदेशीर	रु.५२,६८,८८९.८९/- (रुपये बावन्न लाख अडुसष्ट हजार	२४.०७.२०२५
वारसदार यांचे मार्फत, कर्ज क्र.MUM000000063302	आठशे एकोणनव्वद आणि पैसे एकोणनव्वद फक्त)	सांकेतिक ताबा
	, ,	

स्थावर मालमत्तेचे वर्णन/तारण मालमत्ता: मालमत्ता १: दुकान क्र.१, तळमजला, साई-कुशल पॅराडाईज, घर क्र.१४९, जुना घर क्र.१४९– बी, प्लॉट क्र.१४०/ए, सेक्टर ६, गाव सारसोले, नेरूळ, नवी मुंबई, क्षेत्रफळ सुमारे १३८ चौ.मी. येथील जागेचे सर्व भागव खंड. सदर मालमत्तेच्या चतुसिमा: पुर्व: आतील रस्ता; पश्चिम: शरद अपार्टमेंट; उत्तर: ओम शिवम; दक्षिण: आतील रस्ता. मालमत्ता २: फ्लॅट क्र.२०३, ररा मजला, साई-कुशल पराडाईज, घर क्र.१४९, सेक्टर ६, गाव सारसोले, नेरूळ, नवी मुंबई, क्षेत्रफळ सुमारे २८.४३ चौ.मी. येथील जागेचे सर्व भागव खंड. सदर मालमत्तेच्या चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम: भानु बहिल कोहौसोलि.; उत्तर: रस्ता; दक्षिण: अंकित अपार्ट. मालमत्ता ३: फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, साई-कुशल पॅराडाईज, घर क्र.१४९, सेक्टर ६, गाव सारसोले, नेरूळ, नवी मुंबई, क्षेत्रफळ सुमारे २१.९३ चौ.मी. येथील जागेचे सर्व भागव खंड. सदर मालमत्तेच्या चतुसिमाः पुर्वः रस्ता; पश्चिमः भानु बहिल कोहौसोलि.; उत्तरः रस्ता; दक्षिणः अंकित अपार्ट. मालमत्ता ४: फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, साई-कुशल पॅराडाईज, घर क्र.१४९, सेक्टर ६, गाव सारसोले, नेरूळ, नवी मुंबई, क्षेत्रफळ सुमारे २१.९३ चौ.मी. येथील जागेचे सर्व भागव खंड. सदर मालमत्तेच्या चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम: भानु बहिल कोहौसोलि. उत्तर: रस्ता: दक्षिण: अंकित अपार्ट.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड**कडे वर नमृद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. प्रतिभृत मालमत्त सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे दिनांक: २९.०७.२०२५, ठिकाण: महाराष्ट्र सही / -. प्राधिकत अधिकारी-ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

CIN.:L17110MH1981PLC024145 ई-मेल:rplcompliance@ramgopalpolytex.com

वेबसाईट:www.ramgopalpolytex.com, दूर:: 0२२-६१३९६८०० **नोंदणीकृत कार्यालय**: ग्रीनटेक्स क्लिअरिंग हारुस, बी–१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे–४२१३०२.

कॉर्पोरेट कार्यालय: ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१ <u>२०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल</u> संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशील ३०.०६.२०२५ | ३१.०३.२०२५ | ३०.०६.२०२४ | ३१.०३.२०२५ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षाित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 23.40 98८.२ 3.43 ८७.२७ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (६८.०२) (4.20) (96.39) 0.20 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (६८.०२) (4.60) 0.20 (१८.३९) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (६८.०२) 0.20 (9८.५२) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (६८.४१) (30.08) (4.48) (२९.५६) भरणा केलेले समभाग भांडवल 9839.43 9839.43 9838.63 9839.83 इतर समभाग (399.0८)

(0.888) (0.92८) मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही) (0.888) (0.080)0.002 (0.92८) **टिप**: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ramgopalpolytex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २८.०७.२०२५

रामगोपाल पॉलीनेक्स लिमिनेड सही / - (संजय जटिया) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल (डीआयएन: ००९१३४०५)

0.003



उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती)

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कांपीरेट कार्यालवः सिरंब्रम आयटी पार्क बीर इमार्च, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०१४. **शाखा कार्यालयः** ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकस्थ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंभेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००५९, भारत, चौथा मजला, आरके प्लाझा, ४०९-४१०, आर.के. प्लाझा, दिवाळीपुरा, वडोदरा- ३९०००७.गुजरात

(0.080)

ताबा सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकस्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत मे. बजाज हौसिंग

कायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाळी नमद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सचना बजावली होती आणि सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत सचनेत नमद त्रका जमा करण्यास साण्यात आहे होते. कर्नेदार (सहकर्जदार, जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भण्यास असमये देखे असू रक्कम जमा करण्यात साण्यात आहे होते. कर्नेदार (सहकर्जदार, जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भण्यास असमये देखे असू येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनयमाच्या नियम ८(१) अन्यये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराआंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बीएचएफएलकडे मालमत्तेस

कर्जदार/जामिनदाराचे नाव (कर्ज खाते क्र., शाखेचे नाव)	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
शाखाः बडोवा (कर्षं खाते क्र.४०५टीटीवाब८३१६७७१३ आणि ४०५टीएनवाबन८३१७४२७२ १. रत्नाकर भारती (कर्षवार) २. तनु भारती (सह-कर्षवार)	पुडे नमुद बिगररोत मालमत्त्रेचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.बी- १५०२, १५ वा मजला, एकता त्रिपोलिस, सिद्धार्थ नगर, लिंक रोडच्या मेगा मॉलजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४००१०४	१२ मार्च २०२५ र.२,८४,६८,८६९/- (रुपये दो अडुसष्ट हजार आठशे एकोणसत्तर प	
ए-११०२ पूनम हाईट्स स्वामी विवेकानंद रोड महेश नगर गोरेगाव पश्चिम समोर मोतीलाल नगर मुंबई-४००	१०४		

शा**खाः मुंबई** (कर्ज खाते क्र.एच४०५एचएलटी१३०१४९१ आणि पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.७०९, सातवा मजला, स्काय हिल, सर्व्हे क्र.१००, हिस्सा क्र.५ए, ५ब, ६अ, ६ब, गाव- शिरगाव, ता. बदलापूर, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र, -च४०५एचएचएल१२९८९७२ . हितेश सुरेश सोनार (कर्जदार) ४२१५०३, पर्व: एस क. १००, एच क.७, पश्चिम: एस क.१००, एच . गीता हितेश सोनार (सह-कर्जदार)

क्र. ३, उत्तर: ३० मीटर रोड, दक्षिण: एस क्र. १०२, एस क्र. १०० फ्लॅटक्र.७०९, स्काय हिल अपार्टमेंट, न्यू पनवेल हायवे रोड जवळ, शिरगाव अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र-पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.४०४, चौथा (कर्ज खाते क्र.एच४०५एचएलटी१०६२३५२ आणि

२४ जुलै २०२५ ३० एप्रिल २०२५

इ.२६,६९,७४२/- (रुपये सळ्वीस लाख एकोणसत्तर हजार

रु.२६,७९,४१४/- (रुपये सब्बीस लाख एकोणऐंशी

रु.४६,६७,४३८/-(रुपये सहेचाळीस लाख सदुसष्ट

३० एप्रिल २०२५

सातशे बेचाळीस फक्त)

हजार चारशे चौदा फक्त)

३१ मार्च २०२५

२४ जुलै २०२५

२४ जुलै २०२५

समोर, विक्रोळी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: निवासी फ्लंट क्रमांक ८०६, मोजमाप क्षेत्र सुमारे ४४९ चौ.फूट कार्पेट क्षेत्र, कासा रिओ म्हणून टी०१४५१७७ **१. संजय पवार (कर्जदार)** १०१, वैभव अपार्टमेंट, सोना डुप्लेक्स जवळ, नेहरू पार्क, वस्त्रापुर, अहमदाबाद, गुजरात-३८००१५

ज्ञात गृहनिर्माण प्रकल्पाच्या बिल्डिंग-ओशियानिया, विंग-डी मधील ८ व्या मजल्यावर, लॅंड बेअरिंग सर्वे क्रमांक १२३/१, १२३/२ आणि इतरांवर बांधलेले. गाव - निलजे आणि घेसर, येथे स्थित तालका . कल्याण आणि जिल्हा ठाणे, कल्याणडोंबिवली महानगरपालिका, महाराष्ट्र-४२१२०४ च्या स्थानिक हद्दीतील सर्व भाग व खंड.

. जला, ए-विंग, राज हाईट्स, सर्वे क्र.९८/१, गाव -शिरगाव, ता.

अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३

प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

हजार चारशे अडतीस फक्त)

इंद्रजीत कानसे

सही/-

ासेच : फ्लॅंट क्रमांक ८०६, ८ वा मजला, इमारत ओशियानिया विंग -डी, प्रोजेक्ट कासा रिओ, गाव नेलजे आणि घेसर, ता. कल्याण जिल्हा ठाणे

एच४०५एचएचएल१०४२३९४ १. भावेश प्रमोद कोळकर (कर्जदार)

२. प्रमिला प्रमोद कोळकर (सह-कर्जदार)

दिनांक: २९.०७.२०२५ ठिकाण: मुंबई